# Manorama

### KHASRA No. 2449-2618 Nr. IIDC, Birkoni Mahasamund (C.G.) Pin : 493445

To, The Manager Listing Department **BSE Limited ("BSE")**, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

August 13, 2024

Scrip Code: 541974 ISIN: INE00VM01036 To, The Manager

Listing Department National Stock Exchange of India Limited ("NSE"), Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.

Symbol: MANORAMA ISIN: INE00VM01036

### Subject: Compliance under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

### Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith newspaper clippings of the advertisement published on August 13, 2024, regarding dispatch of Notice of 19<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company through electronic means together with Annual Report and instructions for remote e-voting in the following newspapers:

1. Business Standard (All India) - English

2. Loksatta - Marathi

The newspaper publication is also uploaded and available on our Company's website at: <a href="https://manoramagroup.co.in/investors-company-announcements#newspaper\_publications">https://manoramagroup.co.in/investors-company-announcements#newspaper\_publications</a>

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Manorama Industries Limited



Deepak Sharma Company Secretary and Compliance Officer Membership. No: A48707

Encl: As above

Corporate Office : F-6, Anupam Nagar, Raipur - 492007, Chhattisgarh, INDIA E-mail : info@manoramagroup.co.in Tel.: +91-771-2283071, 2282579, 2282457 Telefax: +91-771-4056958 CIN: L15142MH2005PLC243687 GSTIN: 22AAECM3726C121

Certifications : FSSC 22000, ISO 14001, RSPO, Halal, Kosher, Fairtrade, Organic, FSSAI A Government of india Recognized Star Export House. Registered Office : Office No. 701, 7th Floor, Bonanza Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai, Maharashtra - 400059 Tel. 022 22622299, 49743611, 022 67088148 www.manoramagroup.co.in GSTIN - 27AAECM3726C1ZR



### **ROSSELL INDIA LIMITED** Regd. Office: Jindal Towers, Block 'B', 4th Floor, 21/1A/3, Darga Road, Kolkata - 700 017 CIN: L01132WB1994PLC063513 • E-mail: corporate@rosselltea.com, www.rossellindia.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2024

							Rs. in lakhs		
				alone				lidated	
SI.	SI. Particulars		Quarter Ende	d	Year Ended		Quarter Ende	d	Year Ended
No.	Faiticulais	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Revenue from Operations	7,481	6,780	7,035	36,658	7,493	6,775	7,035	36,666
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	317	(1,697)	159	1,597	245	(1,743)	167	1,576
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	316	(1,698)	148	1,572	243	(1,745)	145	1,526
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	316	(1,443)	132	1,318	243	(1,489)	129	1,273
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	280	(1,482)	96	1,185	206	(1,541)	94	1,130
6.	Profit for the period Attributable to:								
	Owners of the Parent		-	-	•	243	(1,489)	129	1,273
	Non Controlling Interests	· ·	· ·	-	· ·	· ·	-	-	·
7.	Total Comprehensive Income for the period attributable to:								
	Owners of the Parent			-	•	206	(1541)	(94)	1130
	Non Controlling Interests		-	-	-	· ·	-	-	
8.	Equity Share Capital	754	754	754	754	754	754	754	754
9.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-		-	28,948	•	-	-	28,932
10.	Earnings Per Share (of Rs. 2 each)								
	- Basic (Rs.)	0.84	(3.82)	0.35	3.50	0.64	(3.95)	0.34	3.38
	- Diluted (Rs.)	0.84	(3.82)	0.35	3.50	0.64	(3.95)	0.34	3.38

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended 30th June, 2024 are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com as well as on the Company's website, www.rossellindia.com.

ROSSELL INDIA LIMITED N K Khurana

Whole time Director DIN: 00123297

Date : 12th August, 2024

Place : Kolkata

Notes :

#### **ORIENTAL CARBON & CHEMICALS LTD ORIENTAL CARBON AND** CIN: L24297GJ1978PLC133845 CHEMICALS LIMITED

Regd. Office : Plot No 30-33, Survey No. 77, Nishant Park, Nana Kapaya, Mundra, Kachchh-370415, Gujarat Email: investors@agventures.co.in ; Web: www.agventuresltd.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30' 2024

							<u>`</u>	ths, except pe	r share data)
			STANDALONE			CONSOLIDATED			
SI			Quarter Endeo	1	Year Ended		Quarter Ended		Year Ended
No		June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
	Continuing operations								
1	Revenue from Operations	247.92	326.35	304.25	1,122.72	1,868.30	2,215.00	1,914.61	7,792.50
2	Net Profit/(Loss) for the period before tax and exceptional items	6.86	159.88	112.30	424.62	113.90	428.88	382.87	1,325.54
З	Exceptional Items- Profit/(Loss)	(37,494.57)	-	-	-	-	-	-	-
4	Net Profit/(Loss) for the period before tax and after exceptional items	(37,487.71)	159.88	112.30	424.62	113.90	428.88	382.87	1,325.54
5	Net Profit/(Loss) for the period after tax (Continuing operations)	(37,501.13)	165.21	117.63	445.94	71.56	364.81	318.68	1,110.66
	Discontinued operations (Demerged Chemicals Business)								
6	Profit/(Loss) from discontinued operations before tax	1,059.04	1,555.14	2,132.43	5,331.22	1,057.51	1,550.32	2,132.20	5,328.07
7	Share of associate Profit/(Loss) (Clean Max Infini Private Limited)	-	-	-	-	(5.07)	(0.48)	-	(0.48)
8	Net Profit/(Loss) for the period after tax (Discontinued operations)	754.22	1,160.51	1,411.12	3,849.23	745.71	1,156.02	1,411.12	3,846.94
g	Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)}	(36,714.70)	1,544.70	1,541.64	4,597.03	850.33	1,740.57	1,742.46	5,259.52
10	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	999.01	999.01	999.01	999.01	999.01	999.01	999.01	999.01
11	Other Equity excluding Revaluation Reserve				61,567.18				62,732.68
12	Earnings per equity shares (Face value of Rs. 10/- each) (not annualised except for the year end)								
	Continuing operations								
	Basic & Diluted (Rs.)	(375.38)	1.65	1.18	4.46	0.32	2.65	2.18	7.68
	Discontinued operations (Demerged Chemicals Business)								
	Basic & Diluted (Rs.)	7.55	11.62	14.12	38.53	7.47	11.58	14.13	38.51
	Continuing and Discontinued operations								
	Basic & Diluted (Rs.)	(367.83)	13.27	15.30	42.99	7.79	14.23	16.31	46.19
No	otes :								

1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on August 12, 2024

2 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended June 30' 2024 are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com www.nseindia.com and Company's website www.agventuresltd.com.

Place : Noida Date : August 12, 2024

> MANORAMA INDUSTRIES LIMITED JORAM Registered Office: Office No. 701, 7th Floor, Bonanza Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai, Maharashtra - 400059, India ate Office: E-6 Anunam Nagar Rainur - 492007 CIN: L15142MH2005PLC243687 Tel: 022-67088148 Fax: 0771 4056958 E-mail: cs@ nanoramagroup.co.in; Website: www.manorar

By Order of the Board of Directors Abhinaya Kumar Chief Executive Officer PAN: AMDPK1405C

_	AUTOTECH LTD Sector-61, Golf Course Extension Road, Gurugram, Haryana-122102 Tel: 0124-4698700; Fax: 0124-4698798 Email id: info@shivamautotech.com; Website: www.shivamautotech.com					
EXT	FRACT OF UNAUDITED F	INANCIA	L RESULTS FO	OR THE QUAR	TER ENDED JU	
_						(Rs. in Lakhs)
~				Quarter Ended		Year Ended
SI. No.	Particulars		30-Jun-2024	31-Mar-2024	30-Jun-2023	31-Mar-2024
			(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from operation:	s (Net)	11,296.60	12,374.07	10,798.91	46,966.42
2.	Net Profit / (Loss) for the per (before tax, Exceptional and, Extraordinary items)		(973.58)	(688.36)	(1,260.07)	(4,642.06)
3.	Net Profit / (Loss) for the per before tax (after Exceptional Extraordinary items)		(973.58)	(688.36)	(1,260.07)	(4,642.06)
4.	Net Profit / (Loss) for the per after tax (after Exceptional a Extraordinary items)		(1,033.28)	(781.56)	(1,260.07)	(5,018.56)
5.	Total comprehensive income period [Comprising Profit / (L for the period (after tax) and comprehensive income (afte	Loss) I other	1,045.87	(885.93)	(1,241.47)	(5,068.92)

SHIVAM AUTOTECH LIMITED

CIN: L34300HR2005PLC081531

Registered Office: 10, 1st Floor, Tower-A, Emaar Digital Greens,

L		comprehensive meetine (arter tax)]	1,040.07	(000.00)	(1,241.47)	(5,000.52)
l	6.	Equity Share Capital	2,444.44	2,444.44	2,444.44	2,444.44
l	7.	Other Equity				3,114.88
		Earning per Share (of Rs. 2/- each) for continuing and discontinued operation				
L		Basic	(0.85)	(0.64)	(1.03)	(4.11)
L		Diluted	(0.85)	(0.64)	(1.03)	(4.11)

Notes

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of Stock exchanges at and www.nseindia.com and www.bseindia.com and also at company's website www.shivamautotech.com.

Previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary. For and on behalf of Board of Directors of Shivam Autotech Limited

Place : Gurugram Date : 12.08.2024

SHIVAM

# Nahar SPINNING MILLS LIMITED

Regd. Office: 373, Industrial Area 'A', Ludhiana-141003 CIN: L17115PB1980PLC004341, Ph. 0161-2600701, Fax: 0161-2222942 E-mail: secnsm@owmnahar.com, Website: www.owmnahar.com

### EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

Sr.	Particulars		Quarter Ended		Year Ended
No.		30.06.2024 Un-audited	31.03.2024 Audited	30.06.2023 Un-audited	31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	82286.63	82090.44	75201.14	306556.84
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax)	892.94	12.72	(2310.50)	(6138.42)
3	Net Profit/(Loss) for the period (after Tax)	663.94	(37.28)	(1750.50)	(5108.42)
4	Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income/ (Loss) (after tax)	3341.78	(1968.43)	(776.53)	(6846.34)
5	Equity Share Capital (face value of ₹ 5/- each)	1803.27	1803.27	1803.27	1803.27
6	Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet of previous year)		-	-	146312.18
7	Earnings Per Share (face value of ₹ 5/- each)				
	Basic/Diluted (₹)	1.84	0.22	(4.85)	(13.84)

. The Company is operating in single segment i.e. Textiles, hence Segment Reporting under Ind As 108- (Operating Segment) is not applicable.

. The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2024 is available on the Stock Exchanges websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of the company www.owmnahar.com.

These financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board

of Directors at their meeting held on 12th August, 2024. These results have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company.

For NAHAR SPINNING MILLS LIMITED Sd/ JAWAHAR LAL OSWAL (CHAIRMAN)

Place: Ludhiana

Sd/

Neeraj Munjal Managing Director

### INFORMATION REGARDING 19TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM").

Notice is hereby given that the 19th Annual General Meeting ("AGM") of the Members of Manorama Industries Limited ("the Company") will be held on **Tuesday, September** 03, 2024 at 03:00 P.M. (IST) through VC/DAVM, to transact the business as set forth in the Notice convening the meeting ("Notice"), in compliance with the applicable the Notice convening the meeting ("Notice"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021, 02/2022, 10/2022, 11/2022 and 09/2023 dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 05, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 10. cor1, beckmiser 14, 2021, ivity 00, 2022, beckmiser 20, 2022 and september 20, 2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/14 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/CPD-2/P/CIR/2023/167 dated dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/CPD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") have extended the above exemptions till September 30, 2024 and accordingly in compliance with the provisions of the Act and the SEBI Listing Regulations, without the physical presence of Members at a common venue.

n compliance with the MCA and SEBI circulars, the Company has completed the disp Notice of AGM along with Annual Report of the Company for the financial year 2023-24 along with login details for joining the 19th AGM through VC or OAVM as on Monday, August 12, 2024, through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants (s) and Registrar and Share Transfer Agent- Link Intime India Private Limited ("LIIPL") as on Friday, August 09, 2024 The same is also available on website of the Company at www.manoramagroup.co.in/ or the website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the LIIPL at ww.linkintime.co.in

Pursuant to Section 91 of Companies Act. 2013 and Rule 10 of the Companie (Management and Administration) Rules, 2014 and Rule 10 of the Companies SEBI (LODR), it is hereby informed that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, August 28, 2024 to Tuesday, September 3, 2024 (both days inclusive) for the purpose of 19th Annual General Meetin Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), SS-2 issued by the ICSI and Regulation 44 of SEBI Listing Regulations read with MCA Circulars and SEBI Circulars, the Company is providing remote e-voting facility to its Members in respect of the business to be transacted at the 19th AGM and facility for those Members participating in the 19th AGM to cast vote through e-voting system during the 19th AGM.

The instructions for e-voting are given in the Notice of the AGM, me o note the following:

- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Tuesday, August 27, 2024, shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the 19th Annual General Meeting.
- The remote e-voting period commences on Saturday, August 31, 2024, at 09:00 A.M. (IST) and will end at Monday, September 02, 2024 at 05:00 P.M. (IST). During this period, shareholders of the Company may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter.
- Members present at the meeting through VC/OAVM and who had not cast their vot on the resolutions shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of 19th AGM.
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting ma also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again
- Detailed procedure for e-voting is provided in the Notice of the 19th Annual General Meeting. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice and holds shares of the Company as on the cut-off date i.e., Tuesday, August 27, 2024, may obtain his User ID and Password by sending an email to enotices@linkintime.co.in.
- In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions and e-voting manual available at https:// instavote.linkintime.co.in under help section or write an email to mt.helpdesk@linkintime.co.in.

g.	Contact details for grievances connected with the facility for voting by electronic	I
	means:	I

		Mano	orama Industrie	s Limited
number: 022-49186000				
Mr. Rajiv Ranjan, AVP Ema	il id: helpdesk	enotices@lir	nkintime.co.in ar	nd Phon

Place : Raipur : August 12, 2024 Date

### Nanal<sup>e</sup> Capital and Financial Services Ltd. ÇF

Regd. Office: 375, Industrial Area 'A', Ludhiana-141003 CIN: L45202PB2006PLC029968 Ph. 0161-2600701, Fax: 0161-2222942 Email: secncfs@owmnahar.com, Website: www.owmnahar.com

### EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

a. Sta	indalone Financial Results:				(₹ in Lakhs)
Sr.	Particulars		Quarter Ended		Year Ended
No.		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		Un-audited	Audited	Un-audited	Audited
1	Total income from operations (net)	1796.78	1120.95	1342.69	5606.03
2	Net Profit for the period (before Tax)	1509.26	876.02	1137.89	4642.36
3	Net Profit for the period (after tax)	1100.32	747.96	918.66	3839.83
4	Total Comprehensive Income/(Loss) for the	3208.52	(55.78)	5241.68	3874.92
	period [Comprising $\ensuremath{Profit}\xspace/(\ensuremath{Loss}\xspace)$ for the period				
	(after tax) and Other Comprehensive Income/				
	(Loss) (after tax)]				
5	Equity Share Capital (Face Value of ₹ 5 each)	837.31	837.31	837.31	837.31
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as		-	-	87926.89
	shown in the Audited Balance Sheet of				
	previous year)				
7	Earnings Per Share (Face Value of ₹ 5/- each)				
	Basic/Diluted (₹)	6.57	4.47	5.49	22.93

### Notes

Sd/

Gautam Kumar Pal

Managing Director DIN: 07645052

. The above is an extract of the detailed format of Financial Results alongwith Segment Reporting for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results alongwith Segment Reporting for the quarter ended 30th June, 2024 are available on the Stock Exchange websites i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and also available on Company's website i.e. www.owmnahar.com.

These financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meetings held on 12th August, 2024. These results have been subjected to Limited Review by Statutory Auditors of the Company

### Consolidated Financial Results:

Place: Ludhiana

Dated: 12th August, 2024

b. Co	onsolidated Financial Results:				(₹ in Lakhs)
Sr.					Year Ended
No.		30.06.2024 Un-audited	31.03.2024 Audited	30.06.2023 Un-audited	31.03.2024 Audited
1	Total Income from operations (net)	1796.78	1120.95	1342.69	5177.71
2	Net Profit before tax	2011.11	795.96	53.81	1495.92
3	Net Profit/(Loss) after tax	1168.18	886.96	(215.92)	1176.57
4	Total Comprehensive Income/(Loss)	5237.03	(1,252.50)	5480.21	1265.75
5	Earnings Per Share (Face Value of ₹ 5/- each)				
	Basic/Diluted (₹)	6.98	5.30	(1.29)	7.03

### For NAHAR CAPITAL AND FINANCIAL SERVICES LTD.

Sd/ JAWAHAR LAL OSWAL (CHAIRMAN)

DIN: 00463866

## Nahal' POLY FILMS LIMITED

Regd. Office: 376, Industrial Area 'A', Ludhiana-141003 CIN: L17115PB1988PLC008820 Ph. 0161-2600701, Fax: 0161-2222942 Email: secnel@owmnahar.com, Website: www.owmnahar.com

### EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

a. Sta	indalone Financial Results:				(₹ in Lakhs
Sr.	Particulars		Quarter Ended		Year Ended
No.		30.06.2024 Un-audited	31.03.2024 Audited	30.06.2023 Un-audited	31.03.2024 Audited
1	Total income from operations	16,934.49	15,707.39	15,825.20	61,161.98
2	Net Profit/(Loss) for the period (before tax)	563.47	(525.85)	(576.06)	(1,145.69)
3	Net Profit/(Loss) for the period (after tax)	398.02	(202.95)	(585.34)	(848.91)
4	Total Comprehensive Income/(Loss) for the	1,874.24	(1,111.10)	1,306.51	890.18
	Period [Comprising Profit/(Loss) for the period				
	(after tax) and Other Comprehensive Income/				
	(loss) (after tax)]				
5	Equity Share Capital (Face value of ₹ 5/-each)	1,229.40	1,229.40	1,229.40	1,229.40
6	Reserves (excluding Revaluation Reserve as		-	-	47,259.81
	shown in the Audited Balance Sheet of				
	previous year)				
7	Earnings Per Share (Face Value of ₹ 5/- each)				
	Basic/Diluted(₹)	1.62	(0.83)	(2.38)	(3.45)

### NOTES:

- The Company is Operating in Single Segment i.e. BOPP Films. Hence, Segment Reporting as Required under Ind AS 108-(Operating Segment) is not applicable.
- The above is an extract of the detailed format of quarter ended 30th June 2024 Financial Results filed with the stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2024 are available on the Stock Exchange websites i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and also available on Company's website i.e. www.owmnahar.com.
- These financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2024. These results have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company. (₹ in Lakhs

### Consolidated Financial Results

Place: Ludhiana

Dated: 12th August, 2024

					()	
Sr.	Particulars		Quarter Ended			
No.		30.06.2024 Un-audited	31.03.2024 Audited	30.06.2023 Un-audited	31.03.2024 Audited	
1	Total income from operations (net)	16,934.49	15,707.39	15,825.20	61,062.81	
2	Net Profit/(Loss) for the period (before tax)	997.89	(230.55)	(213.37)	271.14	
3	Net Profit/(Loss) for the period (after tax)	832.44	92.35	(222.65)	567.92	
4	Total Comprehensive Income/(Loss)	3,141.00	(1,133.13)	3,375.97	2,320.86	
5	Earnings Per Share (Face Value of ₹ 5/- each)					
	Basic/Diluted (₹)	3.39	0.38	(0.91)	2.31	

For NAHAR POLY FILMS LTD.
Sd/-
JAWAHAR LAL OSWAL
(CHAIRMAN)
DIN: 00463866



भांडवल नुकसान सोसावे लागले.

वाघोली पुणे येथील शाखेचे उदघाटन याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष शरद करताना प्रसिद्ध उद्योजक श्रीकृष्ण गांगल म्हणाले. भागधारकांना रघनाथराव चितळे. सोबत टीजेएसबी सातत्याने १५ टक्के लाभांश बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, उपाध्यक्ष म्हणून वैभव सिंगवी, व्यवस्थापकीय 'टीजेएसबी'ची ओळख आहे. संचालिका व मुख्याधिकारी सुब्बलक्ष्मी गोवा आणि सिंधुदुर्ग येथील दोन शिराली, संचालक दिलीप सूळे.

बँकांच्या 'टीजेएसबी'तील विलीनकरणाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. हे विलीनकरण वैशिष्ट्यपर्ण आणि आदर्श ठरेल, असेही ते म्हणाले. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मख्य कार्यकारी अधिकारी सब्बलक्ष्मी शिराली यांनी बँकेच्या विविध ग्राहकस्नेही योजनांची माहिती दिली. दुकान क्रमांक दोन, लॅंडमार्क चोवीस, गट कमांक १३२५/५ प्लॉट कमांक

मिठाईवाले श्रीकृष्ण रघुनाथराव

बँक

चितळे यांच्या हस्ते झाले.

देणारी

वाघेश्वर मंदिरासमोर, एक. वाघोली, पुणे येथे कार्यान्वित झालेल्या शाखेतून सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. बँकेचे संचालक ॲड. अनुराधा आपटे, डॉ. अश्विनी बापट, रमेश कनानी आणि दिलीप सुळे यांच्यासह, कार्यक्रमाला

क्रमाक १३२५/५, प्लाट क्रमाक क्षत्राताल मान्यवर उपास्थत हात. 	मुख्याधिक चिपळूण नगर
MAULANA AZAD ALPASANKHYANK ARTHIK VIKAS MAHAMANDAL, MUMBAI 2 <sup>ND</sup> Floor, D.D.Building, Shahid Bhagat Singh Marg, Old Custom	🏽 बृहन्मुंबई महानगरपालि
House, Fort, Mumbai-400 001. Phone No. 022-22657982 / 31396717, Email : md.mamfdc@gmail.com/ mamfdc ho@rediffmail.com, Web site : www.mamfdc.maharashtra.gov.in	कव सं/ ४८०/व्यय/ २०२४-२५ दि. १२.०८.२०२४ ई-लिलाव सूचना खाते करनिर्धारण व संकलन
No.MAAAVM/ADD./2024/ Date : 12.08.2024 Invitation of Applications MAULANA AZAD MINORITIES FINANCIAL	विषय करनिर्धारण व संकलन खात्यातील के/पश्चिम मालमत्ता क्रमांक KW211048132000 च्या बक्त कराच्या वसुलीकरिता जप्त केलेल्या वाहनांचा 'जसे स्थितीत' ई-लिलाव पद्धतीने विक्री करण्याबाबत.
DEVELOPMENT CORPORATION LTD., 2 <sup>ND</sup> Floor, D.D. Building, Old Custom House, Shahid Bhagat Sing Marg, Mumbai-400023, invites application from experienced and qualified CA firms for Accounting and Internal Audit, Taxation, Secretarial and other Accounts related corporate work of the Corporation.	वाहनांची माहिती 1) Honda Accord 2.4 AT, Manufacturing Year-201 2) Toyota Camry 2.5, Manufacturing Year-2013 3) Creta 1.6 VTVT E+, Manufacturing Year-2017 वाहनांचे निरीक्षण दिनांक व दि. १३.०८.२०२४ ते दि. २३.०८.२०२४ (व वेळ ४१.०० ते सायं. ०५.०० पर्यंत)
The detail Notice/ document are available at our Head Office. The proposal should be submit on or before 20th Aug. 2024 before 5.00 p.m. Sd/-	खरेदीदार यांची नोंदणी व दि. १३.०८.२०२४ ते दि. २३.०८.२०२४ प्रशिक्षण कालावधी इसारा अनामत रक्कम सादर दि. १३.०८.२०२४ ते दि. २७.०८.२०२४ करण्याचा दिनांक
Managing Director, MAMFDC, Mumbai DGIPR-2024-25/1885	इसारा अनामत रकमेचा बृहन्मुंबई महानगरपालिका डी.डी. काढावयाचे नाव ई-लिलाव दिनांक व वेळ दि. ३०.०८.२०२४, वेळ- दुपारी ०३.०० वाजता ई-लिलावात सहभागी www.metaljunction.com or www.valuejunction
मनोरमा इंडस्ट्रिज लिमिटेड नॉटणीकृत कार्यालव : ऑफिस नं. ७०१, ७वा मवला, बोनाऱ्झा बिल्डिंग, सहार प्ताझा कॉम्प्टेत्कर, आंधेये कुलां रोड, अंधेये (पू), मुंबई-४०००५९, महाराष्ट्र, भारत. कॉर्फोरट कार्यालव्य : एफ-६, अन्नेपन नगर, रायप्र-४९२००७. सीआयएन : एल१५१४२एमएख २००५पीएलसी२४३६८७	ई-लिलावात सहभागी <u>www.metaljunction.com</u> or <u>www.valuejunction</u> होण्याकरिता व नोंदणी करण्याकरिताचे संकेतस्थळ संपर्क अधिकारी यांचे नाव, श्री. गणेश केणी (अधीक्षक/के/पश्चिम) भ्रमणध्वनी क्रमांक व पत्ता भ्रमणध्वनी क्र. १७०२४१७७३३, कार्याल ०२२-२६२४९५९४. ई-मेल - aackw.ac@mcgn

पुण्यातील उद्योग तसेच विविध क्षेत्रातील मान्यतर उपस्थित होते

भरण्याकरीता ऑनलाईन द्विवार्षिक निविदा मागविण्यात येत आहे. ता.- चिपळूण, जि.- रत्नागिरी सूचना व निविदा प्रपत्र ठाणे महानगरपालिकेचे संकेतस्थळावर h चिपळूण नगर परिषदेकडील ई-निविदा सूचना क्रमांक ३९ सन २०२४-२५ mahatenders.gov.in दि.१२/०८/२०२४ ते दि. २१/०८/२०२४ अन्वये चिपळूण नगर परिषदेचे स्ट्रीट लाइट, उद्यान व इमारत दुरुस्तीसाठी ६ वायरमेन संध्याकाळी १६.०० वाजेपर्यत उपलब्ध होतील. दि.२१/०८/२०२४ ठेकेदार पद्धतीने पुरविण्याकामी ई-निविदा प्रणालीद्वारे ई-निविदा मागविण्यात आल्या संध्याकाळी १६.०० वाजेपर्यत ऑनलाईन निविदा स्विकारण्यात येती आहेत. सदर निविदेस मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर निविदेबाबतचा सविस्तर २३/०८/२०२४ रोजी संध्याकाळी १६.०० वाजता स्विकारलेल्या तपशील, अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाचे <u>www.mahaetenders.gov.in//</u> या ऑनलाईन उघडण्यात येतील. कोणतीही किंवा सर्व निविदा कोणतेही व संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. निविदा सादर करण्याची अंतिम देता स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार ठाणे महापालिकेने तारीख १६.०८.२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत राहील. ठेवला आहे. **दिनांक :** ०९.०८.२०२४ ठामपा/पिआरओ/आरोग्य/२७४/२०२४-२५ स्वाक्षरी/-दिः१२.०८.२०२४ मुख्याधिकारी Pls visit our oficial web-site चिपळूण नगर परिषद www.thanecity.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका सं/ ४८०/व्यय/ २०२४-२५ दि. १२.०८.२०२३ ई-लिलाव सूचना करनिर्धारण व संकलन करनिर्धारण व संकलन खात्यातील के/पश्चिम विभागातील मालमत्ता क्रमांक KW211048132000 च्या थकीत मालमत्त कराच्या वसुलीकरिता जप्त केलेल्या वाहनांचा 'जसे आहेत त्य स्थितीत' ई-लिलाव पद्धतीने विक्री करण्याबाबत माहिती 1) Honda Accord 2.4 AT, Manufacturing Year-2010 (Petrol) 2) Toyota Camry 2.5, Manufacturing Year-2013 (Petrol) 3) Creta 1.6 VTVT E+, Manufacturing Year-2017 (Petrol) निरीक्षण दिनांक व दि. १३.०८.२०२४ ते दि. २३.०८.२०२४ (वेळ सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० पर्यंत) यांची नोंदणी व दि. १३.०८.२०२४ ते दि. २३.०८.२०२४ कालावधी भनामत खकम सादर दि. १३.०८.२०२४ ते दि. २७.०८.२०२४ ग्र दिनांक अनामत रकमेचा बृहन्मुंबई महानगरपालिका काढावयाचे नाव

वाढीसह बंद झाले.

चिपळूण नगर परिषद, चिपळूण

शुद्धिपत्रक (तिसरी मागणी)

ई-निविदा मागविणारी सूचना क्रमांक ३९ सन २०२४-२५

कार्यालयाचे नाव : चिपळुण नगर परिषद,

## महागाई दर पंचवार्षिक तळाला

★ मुंबई, मंगळवार,

जुलैमध्ये ३.५४ टक्के; खाद्यान्नांच्या किमतीत निम्म्याने घसरण

पहिल्यांदाच वेधले गेले आहे.

विशेषतः आधीच्या महिन्यांत

टक्क्यांवर होता. तर गेल्या वर्षी म्हणजेच जुलै २०२३ मध्ये हा दर ७.४४ टक्के पातळीवर होता. खाद्यान्न घटकांतील महागाईने समाधानकारक उसंत घेताना, जूनमधील चिंताजनक अशा ९.३६ टक्क्यांच्या पातळीवरून, जुलैमध्ये ५.४२ टक्क्यांपर्यंत घसरण दाखवली आहे. पाऊस चांगला झाल्यामळे, भाज्यांच्या आणि डाळींच्या किमतीतील भडक्यावर नियंत्रण यासाठी कारणीभूत ठरले आहे. या घटकांच्या किमतींचा किरकोळ महागाई दरावर सुमारे ४६ टक्के म्हणजेच जवळपास निम्म्याने प्रभाव

उसंत तात्पुरतीच ? जुलैच्या किरकोळ महागाई दर ४

ठाकसता

WWW.LOKSATTA.COM

टक्क्यांखाली घसरण्याचा पूर्वअंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केंला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये महागाई दर ७.४४ टक्क्यांच्या १५ महिन्यांच्या शिखरावर होता मुख्यत्वे या उच्च आधाराच्या प्रभावामुळे महागाई दर यंदा नरमण्याचे भाकीत होते. त्यामुळे ही नरमाई तात्पुरती आणि ती यापुढे टिकून राहील, याची शाश्वती नसल्याचा मतप्रवाह आहे खुद्द रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जुलैमधील महागाई दरावर गतवर्षातील उच्च आधार दराचा अनुकूल प्रभाव दिसून येईल, असे गेल्या आठवड्यात म्हटले आहे

पडत असतो. आधीच्या महिन्यांतील २९.३२ टक्क्यांच्या किंमतवाढीच्या तुलनेत भाज्यांच्या किमतीतील वाढ जुलैमध्ये केवळ ६.८३ टक्के राहिली आहे.

नवी दिल्ली : देशाच्या औद्योगिक उत्पादनाने सरलेल्या जूनमध्ये मागील पाच महिन्यांतील सर्वात वाईट कामगिरी नोंदवली. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, वीज आणि खाणकाम क्षेत्रांनी चांगली कामगिरी करूनही, मुख्यतः निर्मिती क्षेत्राच्या गतिमंदतेने, औद्योगिक उत्पादनवाढीचा दर अवघा ४.२ टक्क्यांवर सीमित राहिला. देशातील कारखानदारीचे आरोग्यमान दर्शवणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक ( आयआयपी ) आधीच्या मे महिन्यात ६.२ टक्के पातळीवर होता. एप्रिलमध्ये तो ५ टक्के, मार्चमध्ये ५.५ टक्के, फेब्रुवारीमध्ये ५.६ टक्के आणि जानेवारी २०२४ मध्ये ४.२ टक्क्यांवर होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून प्रसृत या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी म्हणजे जुन २०२३ मध्येही औद्योगिक उत्पादन निर्देशांक अवघा ४ टक्क्यांनी वाढला होता

दरध्वनी : ०२५०-२५२५१०५/०६/२५२९८८८/२५२९८९०

औद्योगिक उत्पादन

दरात घसरण

🏽 ढाणे महानगरपालिका, ठाणे	फँक्स : ०२	१५०-२५२५१०५/०६/२५२९८८८/२५२९८९० ५०-२५२५१०७
सार्वजनिक आरोग्य विभाग	मुख्य कार्यालय विरार 💔 इ-मल : 🕫	saivirarcorporation@yahoo.com
निविदा सूचना	विरार (प.), जावक क.: ता. वसई, जि. पालघर, पिन -४०१३०३ दिनांक : १:	व.वि.श.म./मातं./८२/२४-२५ .०८.२०२४
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १५ वा वित्तआयोगांतर्गत ४८ सफाई कर्मचारी पदे बाहयस्त्रोत यंत्रणेव्दारे	1 <sup>st</sup> Extension Ten	der Notice
भरण्याकरीता ऑनलाईन द्विवार्षिक निविदा मागविण्यात येत आहे. निविदा सूचना व निविदा प्रपत्र ठाणे महानगरपालिकेचे संकेतस्थळावर https://	Vasai Virar City Municipal Corporation invite bidders for Empanelment of vendors for provi to Vasai Virar City Municipal Corporation Of	ding Internet Bandwidth service
mahatenders.gov.in दि.१२/०८/२०२४ ते दि. २१/०८/२०२४ पर्यंत संध्याकाळी १६.०० वाजेपर्यत उपलब्ध होतील. दि.२१/०८/२०२४ रोजी	Sr. Activity/ Milestone	Date/Place/Amount
संध्याकाळी १६.०० वाजेपर्यत ऑनलाईन निविदा स्विकारण्यात येतील. दि.	1 Cost of Tender Document (Non Refundab	e) Rs. 5,000/- + 18% GST
२३/०८/२०२४ रोजी संध्याकाळी १६.०० वाजता स्विकारलेल्या निविदा	2 Earnest Money Deposit (EMD)	Rs. 1,00,000/-
र्स्स्टेट्रिस्ट्रिंड राजां संव्याकाळा २६.०० याजता स्वकारलत्या निविरा ऑनलाईन उघडण्यात येतील. कोणतीही किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न	3 Tender Document downloads and bid submission	Dated 29.07.2024 to Dated : 20.08.2024 at 03.00 PM
देता स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार ठाणे महापालिकेने राखून	4 Technical Bid Opening date & time	Dated : 21.08.2024 at 03.00 PM (if Possible)
ठेवला आहे.	5 Website for downloading & submitting ten	der https://mahatenders.gov.in
ठामपा/पिआरओ/आरोग्य/२७४/२०२४-२५ सही/-	document, corrigendum's addendums et	
दिः१२.०८.२०२४ वैद्यकीय आरोग्य अधिकारी		Sd/-
Pls visit our oficial web-site ठाणे महानगरपालिका, ठाणे		(Sameer Bhumkar) 7 Commissioner (IT Dept)
www.thanecity.gov.in	Vasai Vira	City Municipal Corporation

ሽ	J	U	N	I	Ρ	Ε	R
ч				т	- 1 9		

### ज्युनिपर हॉटेल्स लिमिटेड (पूर्वीची ज्युनिपर हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात

आयएन : L55101MH1985PLC152863 नोंदणीकृत कार्यालय : ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०० ०५५ मेल : complian ce@ uniperhotels.com बसाइट : www.iunio

### दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखांत, वेगळे उल्लेखित केलेले नसल्यास)								
	स्थायी				एकत्रित			
तपशील	तिमाही <del>आ</del> खेर		वर्षअखेर	तिमाही अखेर		वर्षअखेर		
તપશાલ	३०.०६.२०२४	38.03.5058	३०.०६.२०२३	38.03.9098	३०.०६.२०२४	38.03.5058	३०.०६.२०२३	38.03.5058
	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
एकूण उत्पन्न	१७,८३१.३०	२१,६८६.५०	१६,८९३.९६	હદ્દ,૦५૦.હર	२०,४८१.६९	२४,८१७.६४	१६,८९२.६१	८२,६३०.६२
करपूर्व नफा/(तोटा)	१,७७१.१३	५१४.८०	(१,९१६.९६)	(४,१११.५०)	१,३०८.९८	६८७.०२	(१,९१८.३१)	(३,६७४.८३)
कालावधीकरिता नफा/(तोटा)	१,૪७६.२४	રૂ,५४३.९१	(१,०८८.८१)	९०८.३४	१,१६६.५४	૪,૬૭५.५२	(१,०८५.४९)	२,३७९.७९
कालावधीकरिता, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा), निव्वळ कर	१,४६८.०६	३,४९८.१८	(१,०७७.३२)	૮૭५.૬३	१,१५८.०४	४,६३३.८६	(१,०७४.००)	२,३५२.१३
प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रतिशेअर रु. १०/–)	२२,२५०.२४	२२,२५०.२४	१४,३७०.००	२२,२५०.२४	२२,२५०.२४	२२,२५०.२४	१४,३७०.००	२२,२५०.२४
अन्य समभाग	-	-	-	२,३९,५८२.६१	-	-	-	२,४३,२७६.३८
पेरेंट इक्विटी होल्डर्सना समर्पित रु. १०.०० दर्शनी मूल्याच्या प्रतिशेअस्करिता उत्पन्न/(तोटा) मूलभूत व सौम्यीकृत ° अवार्षिकीकृत	०.६६°	۶.८Ę*	(०.७६°)	०.५६	٥.५२ °	२.४६°	(०.७६ <sup>०</sup> )	१.४६
अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या टीपा :								
१, वरील विवरण हे भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजलडे दाखल करण्यात आलेल्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्यांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्यांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेक्साइट www.juniperhotels.com वरही उपलब्ध आहे.								
ज्युनिपर हॉटल्स लिमिटेडच्या संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने सही/- अरुण कुमार सराफ								
ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक: १२.०८.२०२४ डीआयएन : ००३३२७७७२								

टेलि : ०२२-६७०८८१४८; फॅक्स : ०७७१ ४०५६९५८ ईमेल : cs@manoramagroup.co.in; वेबसाइट : www.manoramagroup.co.in

#### व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/ अदर ऑडिओ-**ग्रुअल मिन्स ("ओएव्हीएम") द्वारा घेण्या**त येणा व्या वार्षिक सर्वसाधारण संभेसंबंधित माहिती

गद्वारा सूचना देण्यात येते की, "मनोरमा इंडस्ट्रिज लिमिटेड"च्या सदस्यांची ("कंपनी") १९वी वार्षिक सर्वसाधा सभा कंपन्या अधिनियम, २०१३च्या लागू तरतुदी व त्याखाली तयार केलेल्या नियमांच्या अनुपालनार्थं तसेच निगम कामकाज मंत्रालयाद्वारा ("एमसीए सर्क्युलर्स") निर्यमित केलेल्या अनुकमे जनरल सर्क्युलर नं. १४/२०२०, १७/२०२०, ०२/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२, ११/२०२२ व ०९/२०२३ दिनांकित ०८ एप्रिल २०२० १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१, ०५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२ व २५ सप्टेंबर २०२३ यासह वाचलेल्या सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ ("सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स") तसेच सिक्युरिटिज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारा निर्गमित केलेल्य सर्क्युलर नं, सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी१ / सीआयआर / पी / २०२० / ७९ दिनांकित १२ मे २०२०, सेब भुवारे । तमा ८ मार्ग का का का राष्ट्राय का सार्वजा के सामानमार्ग मार्ग २०२० के स्वामानमा २ में १९२० के सा एचको / सीएफर्डी / सीएमडी र सीक्षावका २ पी / २०११ / ११ दिनांकित १५ मानेवारी २०११, सब्बुलिर में, सी ' एचको / सीएफर्डी / सीएमडी१ / सीक्षावका / २०११ / ६१ दिनांकित १३ मे २०२२ व सर्व्युलर मं. सेबी / एचओ / सीएफडी / सीएफडी–पीओडी–२ / पी / सीआयआर / २०२३ /१६७ दिनांकित ०७ ऑक्टोबर २०२३ "सेबी सर्क्युलर्स "), ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वरील सुट वाढविली आहे आणि तदनुसार कायदा व सेबी लिस्टिंग ्रियेलोगस्या प्रतिदेशीय अन्य प्रतिविधित्र स्विति विद्याप्रिया प्रतिविधित्र स्विति क्रि. स्विति क्रि. स्विति क्र रियुलीरास्या प्रतिदेशीया अनुपालनार्थ, सभा बालिषाण्या सुवनेमध्ये ("सुवना) नमूद केल्पायुसार कामकावाल विचार्यवनिमय करण्याकरिता "व्हीसी"/"ओएव्हीएम"द्वारा मंगळवार, ०३ सप्टेंबर २०२४ रोजी दु.०३.०० व (भाप्रवे) सामायिक स्थळी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यात येणार आहे.

'एमसीए सर्क्युलर्स'' व "सेबी सर्क्युलर्स''च्या अनुपालनार्थ कंपनीने अशा सदस्यांना ज्यांचे ईमेल पत्ते शुक्रवार, ०९ ्रत्यार प्रमुराज च राज विश्वार्थ का अग्रुमाराज का विश्वार्थ का मां क्यां विश्वाना का द्वारा प्रायुक्त का, ए ऑगस्ट २०१४ रोग्रेमाणे केमी / डिपॉइटोरी पर्टिसन्द्य व रोक्ट्रार केंड्री ओर ट्रान्यफर एजन्ट – लिंक इन्टां-इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे ( "एलआयआयपीएल") नोंदणीकृत आहेत केवळ इलेक्ट्रांनिक प्रणालीत सोम्पार, ११ ऑगस्ट २०२४ रोजी "व्हीसी" / "ओएव्हीएम"द्वारा १९व्या एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता लॉग तपशीलासमवेत वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता कंपनीच्या वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना पाठविण्या काम पूर्ण केले आहे. सदर एजीएम सुचना, वार्षिक अढवाल व लॉन-इन तपशील www.manoramagroup.co.in/ या कंपनीच्या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्सवर म्हणजेत /ww.bseindia.com या बीएसई लिमिटेडच्या व www.nseindia.com या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट्सवर तसेच www.linkintime.co.in या "एलआयआयपीएल"च्या वेबसाइटवरसद्ध उपलब्ध आहे

कंपन्या अधिनियम, २०१३ ("कायदा")च्या कलम ९१ आणि कंपन्या (च्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४च्या नियम १०च्या अनुसार आणि सेबी ("एलओडीआर") च्या रेग्युलेशन ४२च्या अनुसार याद्वारा कळविण्यात येते की, कंपनीच्या सदस्यांची नोंदवही व भाग हस्तांतरण पुस्तिका बुधवार, २८ ऑगस्ट २०२४ पासून ते मंगळवार, ०३ सप्टेंबर २०१४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) २००० रहेवा वार्षिक तर्यसाधारण सपेमच्या हेतुप्रीत्यर्थ वंद ठेवण्यात वेईल सदस्यांना याद्वारा कळविण्यात येते को, कंपन्या (व्यवस्थापन च प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० वासह वाचलेल्या (वेळावेळी सुधारित केल्यानुसार), "आयसीएसआव"द्वारा निर्गमित केलेले एसएस- २ व एमसीए सब्युलर व सेवी सर्क्युलर्स यासह वाचलेल्या सेवी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ व कंपन्या अधिनियम, २०१३ च्य कलम १०८ च्या तरतुर्वीच्या अनुपालनार्थ, कंपनी तिच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा १९व्या एजीएमदरप्रना जे सदस्य १९व्या एजीएममध्ये सहभागी होणारे आहेत त्यांच्याकरिता ई-वोटिंग सिस्टमद्वारा मतदान करण्याची सुविधा तसेच १९व्या एजीएममध्ये कामकाजावर विचारविनिमय करण्यासंबंधित रिमोट ई-वोटिंग सुविधेची तरतूद करून दे

ई-वोटिंगकरिता सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी :

- ज्या व्यक्तीचे नाव कट–ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४ रोजी प्रमाणे डिपॉझिटरिज ए) ठेवण्यात आलेल्या लाभाधिकारी मालकांच्या नोंदवहीत किंवा सदस्यांच्या नोंदवहीत अभिलिखित आहे ती रिमोट ई-वोटिंग तसेच १९व्या वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्या हक्कदार असणार आहे.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी स.०९:०० वा. (भाष्रवे) सुरू होईल आपि बी) सोमवार, ०२ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ०५:०० वा. (भाप्रवे) संपेल. या कालावधीदरम्यान कंपनीचे भागधारक इलेक्ट्रानिक प्रणालीत त्यांचे मतदान करू सकतील. रिमोट ई-वोटिंग प्रणाली त्यानंतर मतदानाकरिता "एलआयआवर्पोएल"द्वारा निःसमर्थ करण्यात वेईल.
- "व्हीसी"/"ओएव्हीएम"द्वारा सभेमध्ये हजर राहणारे सदस्य आणि ज्यांनी ठरावांवर त्यांचे मतदान केलेले नाह सी) एजीएम कालावधीत ई-वोटिंग सिस्टमद्वारा त्यांचे मतदान करण्यास पात्र असतील "व्हीसी"/"ओएव्हीएम"द्वारा एजीएममध्ये हजर राहण्याबाबत सूचनांची १९व्या एजीएमच्या सूचनेमध्ये तस्तूत करून देण्यात आली आहे.
- डी) ज्या सदस्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारा त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा सभेमध्ये हजर राहू शकतील परंतु ते त्यांचे मतदान पुन्हा करण्यास हक्कदार नसतील.
- ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रियेची १९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये तरतूद करून देण्यात **ई**) . आली आहे. कोणतीही व्यक्ती सूचना पाठविल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि तिच्याजवळ कट-ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४ रोजी प्रमाणे कंपनीचे भाग आहेत ती ताराख करुपत्र नाखना, १७ enotices@inkinime.co.m यावर इंमेल पाठवून युवर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. जर तुमच्याजवळ ई-वोटिंगसंबंधित कोणत्याही शंका किंवा तकारी असल्यास, वुम्ही फ्रिक्वेंटली आखड
- एफ) क्वेशन्स आणि हेल्प सेक्शन अंतर्गत https://instavote.linkintime.co.in यावर उपलब्ध "ई-वोटिं मॅन्युअल" पाहू शकाल किंवा mt.helpdesk@linkintime.co.in यावर लेखी विनंती पाठवू शकाल. इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा मतदान करण्याच्या सुविधेसंबंधित तक्रारींकरिता संपर्क तपशील : जी)

स्वाक्षरी,


गौतम कमार पार

व्यवस्थापन संचालव

दीआयएन : ०७६४५६५

श्री. राजीव रंजन. एव्हीपी ईमेल आयडी : helpdesk.enotices@linkintime.co.in फोन नंबर : ०२२-४९१८६०००. मनोरमा इंडस्टिज लिमिटे

स्थळ : रायपूर दिनांकः १२ ऑगस्ट २०२४



कार्यालयीन

### राज्य संसाधन व्यक्तींची (State Resource Persons (SRPs) निवडसूची तयार करण्यासाठी जाहिरात

राज्यात 'दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'ची . अंमलबजावणी करण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'ची स्थापना केलेली आहे. या अभियानांतर्गत विविधस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य संसाधन व्यक्तींची (State Resource Persons (SRPs) निवडसूची तयार करण्यात येणार असून त्यांना अभियानाच्या गरजेनसार प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येईल. यासाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अ. क्र.	विषय			
٩	सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी	90		
	(Social Inclusion and Institution Building)			
ર	लिंगभाव (Gender)	90		
ş	क्षमता बांधणी (Capacity Building)	90		
8	आर्थिक समावेशन (Financial Inclusion)	90		
ч	डिजिटल आर्थिक साक्षरता (Digital Financial Literacy)	08		
Ę	विपणन (Marketing)	የዓ		
0	उपजीविका (Livelihoods)	90		
٢	उपजीविका (सेंद्रिय शेती) (Livelihoods - Organic Framing)	04		
9	उपजीविका (शाश्वत शेती) (Livelihoods - Sustainable Agriculture)	04		
90	उपजीविका (पशुधन) (Livelihoods - Livestock)	04		
99	उपजीविका (बिगर शेती) (Livelihoods - Non-Farm)	90		
٩२	उपजीविका (वन –उपज उत्पादन) (Livelihoods - NTFP)	04		
93	उपजीविका (मुल्य आधारीत साखळी) (Livelihoods - Value Chain)	90		
98	कृतीसंगम (Convergences)	04		
94	संनियंत्रण व मूल्यामापन (Monitoring and Evaluation)			
٩६	मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन (Human Resource Management)	०५		
90	लेखा व वित्त व्यवस्थापन (Finance and Account Management)			
9८	आदर्श प्रभागसंघ (Model Cluster Level Federation - MCLF)			
98	ज्ञान व्यवस्थापन व संवाद			
	(Knowledge Management & Communication)			
20	शेतकरी उत्पादक कंपनी/उत्पादक गट/ग्रामसंघ व प्रभागसंघ यांचे व्यवसाय विकास आराखडा (Business Plan Development for FPO/PE/CLF/VO/PG)	૦૬		
29	समुदायस्तरीय संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन (Community Based Organisation - CBO and Former Producer Organisation - FPO Management)	90		
(Community Based Organisation - CBO and				

दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वा. पर्यत वरील संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने

सादर करु शकतात. कोणतीही सूचना न देता राज्य संसाधन व्यक्तींची निवडसूची तयार करण्याची प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी

रुवा / -

मुख्य कार्यकारी अधिकारी

महाराष्ट्र रॉज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

यांच्र्याकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.

## Asian एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड

दणीकृत कार्यालय : ३बी, तिसरा मजला, ओमकार इस्क्रेअर, चुनाभट्टी सिग्नल, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, शीव (पूर्व), मुंबई ४०००२२, महाराष्ट्र, भारत. दरध्वनी क.: ०२२-४२४४११०० ईमेल: secretaria@asianenergy.com ● वेजसाइट: www.asianenergy.com

### ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीच्या अ-लेखापरीक्षित एकत्रिकृत वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा सारांश

### (प्रतिभाग नोंदीव्यतिरिक्त रु. लाखात)

	रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली तिमाही
तपशील	३०.०६.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
व्यवहारातील एकूण उत्पन्न (निव्वळ)	६०१९.०५	४६०१.९९	११,८७२.८०
कालावधीतील (कर, अपवादात्मक आणि/अथवा असाधारण बाबींपूर्व) निव्वळ नफा/ (तोटा)	३०१.४४	(३०१.७०)	२,०९०.२८
कालावधीतील करपूर्व (अपवादात्मक आणि/ अथवा असाधारण बाबींपश्चात) निव्वळ नफा/ (तोटा)	३०१.४४	(३०१.७०)	१९२३.३९
कालावधीतील करोत्तर (अपवादात्मक आणि/ अथवा असाधारण बाबींपश्चात) निव्वळ नफा/ (तोटा)	२०६.३६	(३०३.५७)	१४६७.३२
कालावधीतील एकूण समावेशक उत्पन्न [कालावधीतील (करोत्तर) नफा/ (तोटा) व अन्य (करोत्तर) समावेशक उत्पन्न समाविष्ट असलेले]	१८१.३८	(१५३.४४)	१५२३.२८
समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्याचे)	४०७१.४१	३७६९.३७	४०६५.२९
राखीव निधी (मागील हिशोबी वर्षांच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून)			
(प्रत्येकी रु. १०/-च्या) प्रति भाग मिळकत (असाधारण बाबींपूर्व आणि पश्चात)			
''पायाभूतः (रुपयात)	٥.५१	( \$2.0)	३.६२
सौम्यीकृत : (रुपयात)''	٥.४८	( \$2.0)	३.४२

### नोंदी : १. प्रमुख स्वायत्त वित्तीय माहिती खाली देण्यात आली आहे:

(रु. लाखात)

		रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली तिमाही
L	तपशील	३०.०६.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
L		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
	व्यवहारातील उत्पन्न	६०१९.०५	४६०१.९९	११,८७२.७२
	करपूर्व नफा / (तोटा)	३४०.९५	( ૨૪३.५६ )	૨,૧૪५.७૨
	कालावधीतील करपूर्व (अपवादात्मक आणि/ अथवा असाधारण बाबींपश्चात) निव्वळ नफा/ (तोटा)	३४०.९५	( २४३.५६ )	ર, १४५.७२
	कालावधीतील एकूण समावेशक उत्पन्न, कराच्या निव्वळ	२४६.८७	(२२८.६२)	१६८५.८४

लेखापरीक्षण समितीने वरील एकत्रिकृत वित्तीव निष्कर्षांचे परीक्षण केले व त्यांची शिफारस केली आणि संचालक मंडळाने १२ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आलेल्या त्यांच्या सभेत ते अभिलेखावर ૨.

वरील उतारा म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५च्या विनियम ३३नुसार स्टॉक एक्स्चेंजिसकडे सादर केलेल्या ३० जून २०२४ रोजी संपलेल्या З. तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांच्या सविस्तर रुपाचा सारांश आहे. ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण रूप, स्टॉक एक्स्चेंज वेबसाहटवर म्हणजेच www.bseindia.com व www.nseindia.com मध्ये आणि कंपनीच्या वेबसाहटवर म्हणजेच www.asianenergy.com मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशावरून एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड स्वाक्षरी/-कपिल गर्ग व्यवस्थापन संचालक डीआवएन : ०१३६०८४३

स्थळ : मुंबई दिनांक : १२ ऑगस्ट २०२४



